

Parnami Credits Limited

CIN: L65910MH1993PLC302405

Regd. Office: 101, Amir Industrial Estate, Sun Mill Compound, Lower Parel, Mumbai - 400013.

Email: parnamilimited@gmail.com / website: parnamicredits.in

Date: 7th September 2018

Bombay Stock Exchange Limited,
1st Floor, P.J. Towers,
Dalal Street, Mumbai – 400001

Scrip Code: 538646 / Scrip ID: PARNAMI
Subject: Public Notice- 25th Annual General Meeting

Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed the Public Notice given to the Members with respect to convening of 25th AGM, inter alia, informing about the dispatch of the Annual Report for FY 2017-18 and other documents through permitted modes and information on remote e-voting, as published in newspapers viz. as under:

1. Financial Express (English Daily) dated September 6, 2018
2. Mumbai Lakshadeep (Marathi Daily) dated September 6, 2018

Kindly take the same on record.

Thank You.

Yours faithfully,

For Parnami Credits Limited

Rachana Abhishek Singi
Managing Director
DIN: 00166508

आह. पालस सुत्रानां दलल्या माहतानूसार वाजावण्याच काम सापवून मरवणूक काढून

तमाय लोकांस कतविधान्यता येते की गांव मौजे :
सुदकरा, ग्रामपंचायत समिती तालासरी, जिहवा परबंद
हस्तचाली थैयेल ता. वरवडे, जिल्हा, पालघर थैयेल ता.
नं. ३७२, हि. नं. १/१, क्षेत्र हे.आर. १६, १९४९.
पो. खं. १.४०.०, आकारणी ६.६२२ सदरची
मिळकत ७/२ रज्याच्याव्हाय असुन जमिन मालक
चंपाने पुन वंशकार कोणी यांच्या मालकी वा
कब्जेवहीवाती आहे. त्यांनी सर.मिळकत ४३
अकर २०मुठे खुली जमीन साजीद इब्रीस मेमन यांना
कामस्थपी कायमची विकत घेत आहे, तरी सर
मिळकतीची कोणाही सरकारी हक्क, अधिकार किंवा
हितसंबंध असले त्यांनी ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून
२१ दिसांच्याआता सर्व पुराव्यानिशी लोखे सांपी नं.
२६, साई बाजार, गुलबर्गा रोड, नालासापरा (पूर्व
पि. पालघर झा पंचायत कळवावे. अन्याय तथा
कोणाचाही कोणतीही हक्क, अधिकार, किंवा
हितसंबंध नाही व अमल्याय तो सोडून दिला जाईन असे
समजून मोठे अशील त्यावे बरीबर व्यवहार ही. पूर्ण
दि. ०६/०९/२०१६ श्री. संजय वी. सिंह
वकील अज न्यायालय

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला,
८३ डॉ. अँनी बेझांट रोड, वरळी,
मुंबई-४०००१८

अर्ज क्रमांक : सधआ- १० / १५७७ / २०१८

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येत आहे की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त--१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी मुंबई सार्वजनिक विश्वस्तू व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणारे आहेत:-

- अ) जंगम मिलकत : रोख रु. १०००/-
(अक्षरी रुपये एक हजार फक्त)
ब) स्थावर मिलकत : निरंक

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त
महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक
०५/०९/२०१८ रोजी दिली.

सही/-
अधीक्षक (न्याय),
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय
बृहन्मुंबई विभाग, मुंबई

शॉप नं. ३२९ अंबवोयार, निर्मल गॅलॅरी, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (परिवाम), मुंबई ४०० ०८०, भारत.
सीआयएन : U31500MH2004PLC145760 ई-मेल आयडी : info@uravilamps.com द्राष्ट्यनी : ०२२-६१५६०४०४ वेबसाइट : www.uravilamps.com
सूचना

१. एजीएसच्या सूचित वित्तिल सामान्य व विशेष विषयांवर इलेक्ट्रॉनिक साप्ताहिक मतदान करणे येऊ शकते.
२. पोरबई-मतदानाचा कालावधी दि. २०.०९.२०१८ रोजी स. १.०० वाजता सुरू होईल.
३. पोरबई-मतदानाची समाप्ती दि. २०.०९.२०१८ रोजी स. ५.०० वाजता होईल.
४. इलेक्ट्रॉनिक साप्ताहिक वित्तिल एजीएसच्या वेबपानाी मत देण्यासाठीचा पात्रतेच्या निश्चितकरिताची धर्षितर अंतिम तारीख दि. २१.०९.२०१८ अशी आहे.
५. एजीएसच्या सूचितेच्या पाठवणीतून एकदा व्यक्ती कंणीची रोजर संपादन करील असल्यास व कंणीची ह्मास बत असल्यास व धर्षितर अंतिम मतदान अर्षा दि. २०.०९.२०१८ रोजीतुसुता ह्मासक असल्यास सदर व्यक्तीतून वित्तिल ई-मेल आयडीव्वर कंणी पाठवून लो. रं आयडी व पासवर्ड प्रत्येक मतदान करू शकते :
१. info@uravilamps.com
२. evoting@nsdi.co.in
३. joy@bigshareonline.com

काही शंका असल्यास सभासदांनी www.evoting.nsdl.com च्या downloads section वर उपलब्ध समासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे [e-voting user manual](#) वाचावे किंवा कु. अदिती अमित कमलाकर, कंपनी सचिव त्यांचा ई-मेल आयडी Info@uravilamss.com येथे संपर्क साधावा.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

श्री. नीरज राव
व्यवस्थापकीय संचालक व सीईओ
डीआयएन : ००५१५९३३

दिनांक : ०५.०९.२०१८
ठिकाण : मुंबई

१०१, अमीर इंडस्ट्रियल इस्टेट, सन मिल कम्पौंड, लोअर पारेल, मुंबई - ४०० ०१३.

सीआयएन : L65910MH1993PLC302405 ई-मेल आयडी : parnamillimited@gmail.com वेबसाइट : parnamicredits.in

१. एजीएमच्या सूचनेत विहित सामान्य व विशेष विषयांवरील इलेक्ट्रॉनिक सामान्यांवर मतदान करता येऊ शकते.
२. पोलोई ऑ-मरदानाचा कालावधी: २०११-२०१२ रोजी (स. १०० वा) सुरू होईल.
३. पोलोई ऑ-मरदानाची समन्यता: २०१२-२०१३ रोजी (साय. ५०० वा) होईल.
४. इलेक्ट्रॉनिक सामान्यांवर किंवा एजीएमच्या ठिकाणी तसेच वेबसाईटावरील पात्रतेच्या निविचितीकरावरील निपातिर अंतिम तारीख: २०११-२०१२ अशी आहे.
५. एजीएमच्या सूचनेनुसार एजीएमपरीकषा एकाद्री व्यक्ती कर्णीचे रोजसं संयुक्त करीत असल्यास व कर्णीची सामावट नवन असल्यास व निपातिर अंतिम समन्यता अर्थात: २०११-२०१२ रोजीसाय भागावर असल्यास सदर व्यक्ती evoting@nsdl.co.in या ई-मेल आरधीवर किंवा nsdl.co.in वर निविचिती मतदान करीत आरधी व पासवर्ड प्राल कर शकते.
६. सामान्य सामावटीचे रळिस्टर व रोजर ट्रांसफर बुक्स: २०११-२०१२ पासून २०११-२०१२ पर्यंत बंद रहतील.

उपरोक्तानां सूचना कम्पनी वेबसाईट www.parnamcredits.in तसेच पार्नाम क्रेडिट्सची वेबसाईटवरील अनुक्रमे आहे व मातो तिला अजगरात समायोजित आहे. www.evoting.nsdl.com चा downloads section पर उल्लेख समारंभकरीत आहे. Frequently Asked Questions (FAQs) व समारंभकरीताचे e-voting user manual साचावे किंवा दूर. क्र. १८००-२२२-९९० पर संस्कं साचावा किंवा कु. प्रतीक्षा परामा, कम्पनीच्या कर्मसिध्द यांना १०१, अमरौ इंडस्ट्रियल इस्टेट, सन मिल कम्पाउंड, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३ येथे संस्कं साचावा न्यामुदा इलेक्ट्रॉनिक साधानां संघिथितानां संघिथित निवृत्तिवण करतील.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारा

दिनांक : ०५.०९.२०१८
ठिकाण : नवी मुंबई

देऊ, असा करार पोलिसांनी करून घेतला. पण त्याने पवारांचे समाधान झाले नाही. त्यांनी त्याविरोधात मा. उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने २४ फेब्रुवारी २०११ रोजी मुरबाड उपविभागीय पोलिस अधिकार्याने चौकशी करावी असं आदेश दिले.

te Corner, 5th Floor, Sunder Nagar,
Mumbai - 400 064
mail Id: info@maproindustries.com;
www.maproindustries.com

MEETING AND E-VOTING INFORMATION

ANNUAL GENERAL MEETING of the Members of the Company shall be held on Friday, September 28, 2018 at 11:30 A.M. at Hotel Malad (West), Mumbai - 400064 to transact the business of the Members.

uant to section 91 of the Companies Act, 2013 and
tions & Disclosure Requirements) Regulations
are Transfer Books of the Company will be closed
mber, 2018(both days inclusive).

provisions of Section 108 of Companies Act, 2013 (Management and Administration) Rules, 2014, as amended (Registrations & Disclosure Requirements) Regulations, 2015, members facility to exercise their right to vote using any mode other than the venue of the meeting ("remote voting facility") the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") for providing e-voting facility.

e-voting along with a copy of the Notice convening the members. The Notice of the meeting is available at manproindustries.com and on the website of CDSL.

commence on September 25, 2018 from 9.00 a.m.
18 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting sha
le and time.

he register of Members/Beneficial owners as on 31.03.2018 only shall be entitled to avail the facility of voting at the meeting.

the company after the dispatch of the Notice of the cut-off date i.e. September 21, 2018, may obtain the request at busicomp@gmail.com. The detailed password is also provided in the Notice of the meeting site. If the member is already registered with CDSL for user ID and password for casting the vote through


paper shall be made available at the meeting and the
have not cast their vote by remote e-voting shall be ab
paper.

e by remote e-voting may attend the meeting but sh

relating to voting by electronic means, the Member
following address:

naaregistry India Pvt Ltd,
oricha Marg, Lower Parel (East), Mumbai- 400011
usicomp@gmail.com

By Order of the Board of Directors
Sd/-
Nidhi Rater
Company Secretary
M No: A328



VIKAS PROPPANT & GRANITE

(Formerly known as Vikas Granaries Limited)

CIN: L14100HR1994PLC036433

Registered Office: Hisar Road, Siwani, Haryana

Tel: 91(154) 2494512/2494552; Fax: 31(154) 2494502

Website: www.vikasgranaries.in E-mail ID: office@vikasgranaries.in

NOTICE OF THE 24th ANNUAL GENERAL E-VOTING INSTRUCTIONS AND BOOK

Notice is hereby given that

- The 24th Annual General Meeting of the Company will be held on **Saturday September 2018 at 11.00 A.M. at Hisar Road, Siwani, Haryana-127046**
- Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from the **22nd day of September 2018 till 29th day of September, 2018** (Both days inclusive).
- Pursuant to the provisions of Section 173 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Company is providing members facility to exercise their right resolutions proposed to be passed at the General Meeting by electronic means and may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of (remote e-voting). The detailed communication to remote e-voting inter-alia containing password along with the copy of Notice is dispatched to the members in the past.
- The e-voting facility shall commence on **Wednesday, 26th September 2018 till Friday 28th September 2018 (IST)**.
- A person, whose name appears in the Register of Members/Beneficial owners as on the **22nd September 2018** only shall be entitled to avail the facility of remote e-voting at the meeting.
- Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the General Meeting shall not be entitled to cast their votes as of the cut-off date i.e. **22nd September 2018**. Such person may obtain the User ID and password by making request at office@vikasgranaries.in or 0154-2494319. If the member is already registered with CDSL for e-voting then he can use his user ID and password for casting the vote through remote e-voting.
- The members shall not be allowed to attend the meeting after **5:00 P.M. Friday 28th September 2018**.
- The facility for voting through polling paper shall be made available at the Meeting and attending the Meeting who have not availed the facility of remote e-voting shall be able to cast their vote at the Meeting.
- The Member who has cast their vote through remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.
- This communication and Notice of the General Meeting is also available on the website of the Company **www.vikasgranaries.in**. The company is providing e-voting facilities from CDSL.

For Vikas Proppant & Granite (Formerly known as Vikas Granaries Limited) the Annual Report containing, *inter alia*, the notice convening the AGM setting out the business to be transacted thereat, Balance Sheet as at March 31, 2018, Statement of Profit and Loss and Cash Flow Statement for the financial year ended on that date, the Independent Auditors' Report thereon and the report of the Board of Directors with Consolidated Financial Statement and remote e-voting form are despatched to the Members of the Company.

Date : 5.09.2018

Place : Sri Ganganagar Chairman cum Managing Director

PARNAMI CREDITS LIMITED

101, Amir Industrial Estate, Sun Mill Compound, Lower Parel, Mumbai 400013
CIN: L65910MH1993PLC302405 Email id: parnamilimited@gmail.com Website: parnamicredits.in

NOTICE

The notice is hereby given that the 25th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on **Saturday, the 29th September 2018, at 101, Amir Industrial Estate, Sun Mill Compound, Lower Parel, Mumbai 400013** to transact the Business, as set out in the Notice of AGM. The Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for F.Y. 2017-18 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant(s). The same is also available on the Company's website parnamicredits.in. Physical copies of the Notice of AGM and Annual Report for F.Y. 2017-18 have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The dispatch of Notice of AGM and Annual Report in physical mode and sending the Annual report through email has been completed on September 05, 2018.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of September 22, 2018 may cast their vote electronically on the Ordinary/Special Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

- the Ordinary and the Special Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means;
- the remote e-voting shall commence on September 25, 2018 (09.00 AM);
- the remote e-voting shall end on September 28, 2018 (05.00 PM);
- the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is September 22, 2018
- any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. September 22, 2018 may obtain the login ID and password by sending a request at following email id's: evoting@nsdl.co.in or issuer/RTA
- The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 22, 2018 to September 29, 2018.

Members may note that:

- The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
- The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM;
- The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again;
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper.

The notice of AGM is available on the Company's website www.parnamicredits.in and also on the NSDL's website; and in case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of www.evoting.nsdl.com Tel: 1800-222-990 or contact Ms. Pratiksha Parnam, Company Secretary of the Company at 101, Amir Industrial Estate, Sun Mill Compound, Lower Parel, Mumbai 400013 who will also address grievances connected with the voting by electronics means.

By order of the Board of Directors
Sd/-
Rachana Singi
Managing Director
DIN: 00168508

Date: September 05, 2018
Place: Navi Mumbai

RAT GAS LIMITED

Office: Gujarat Gas CNG Station, Sector 5/C, Gandhinagar-382006, Gujarat.

Office: 2, Shantisadan Society, Nr. Parimal Garden, Ellis Bridge, Ahmedabad-380006.

26462980 Fax: +91-79-26466249 Website: www.gujaratgas.com

shwari.sharma@gujaratgas.com CIN: L40200GJ2012SGC069118

NOTICE

is hereby given to the general public that the share certificate of the Company as per the following details, have been reported lost/misplaced. The Company is in the process of issue of duplicate share certificate to the holder of the lost/misplaced share certificate, if any, to the said issue should be communicated to the Company at its Corporate Office within the date of publication of this notice.

Name of the Shareholder	Folio No.	Certificate No.	Distinctive No.		No. of Shares
			From	To	
Shwari Kumar Goel	GGL0001255	1255	104057600	104058599	1000

is hereby advised not to deal in the above mentioned shares.

Ahmedabad

September, 2018

For, Gujarat Gas Limited
Sd/- Rajeshwari Sharma
Managing Director
AVP (S&L) & Company Secretary

Reliance Naval and Engineering Limited

(Formerly Reliance Defence and Engineering Limited)

NOTICE TO THE MEMBERS

is hereby given that the 21st Annual General Meeting ("AGM") of the Members of Reliance Naval and Engineering Limited (the "Company") is scheduled to be held on **Saturday, September 29, 2018 at 10.30 A.M.**, at its registered office located at Pipavav Port, Post Uchhaiya, Via-Rajula, Dist. Amreli- 365 560, Gujarat, to transact the items of business set out in the notice.

The Annual Report containing, *inter alia*, the notice convening the AGM setting out the business to be transacted thereat, Balance Sheet as at March 31, 2018, Statement of Profit and Loss and Cash Flow Statement for the financial year ended on that date, the Independent Auditors' Report thereon and the report of the Board of Directors with Consolidated Financial Statement and remote e-voting form are despatched to the Members of the Company.

MSL INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Sai Baba Kutir, XTITI Road

Block-D, Digha Ghat, P.S. Digha

Dist. Patna - 800 011

CIN: L27105BR1971PLC000891

NOTICE

NOTICE is hereby given that 46th Annual General Meeting of the Shareholders of MSL Industries Ltd will be held on **Friday, the 28th September 2018 at 4.00 P.M.** at the above Registered Office of the Company to transact the Ordinary & Special Business as set out in the Notice which are being posted to the Shareholders of the Company.

NOTICE is also given pursuant to section 91 of the Companies Act, 2013 that the Register of the Members and Share Transfer books of the Company will remain closed from Monday, the 24th September 2018 to Friday the 28th September 2018 (both days inclusive).

By order of the Board of Directors

Place: Kolkata

R. N. DUTTA

Date: 05.09.2018

Company Secretary

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.